

म.वि.प्र.समाजाचे
के.टी.एच .एम.कॉलेज,नाशिक -४२२००२

जा.क्र : /२०२०/२१

दिनांक:१७/०७/२०२०

F.Y.B.A/B.Sc/B.Com/B.B.A/B.Sc (Biotech)/ B.C.A
(Science)/B.Sc (Computer science)/ B.Sc (Animation)
B.Voc(Interior design)/ B.Voc(Printing technology)/
B.Voc(Mass media)/ B.Voc(Direct and indirect tax)/
B.Voc (Dramatics) **online Admission Process: 2020-21**

के.टी.एच.एम. महाविद्यालयाच्या प्रथम वर्ष पदवी वर्गाचे प्रवेश ऑनलाईन प्रक्रियेद्वारे होणार आहेत. प्रथम वर्ष पदवी प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी www.kthmcollege.ac.in किंवा <https://mvperp.org> या संकेत स्थळाला भेट देऊन आपला मेरिट फॉर्म भरायचा आहे.

- मेरिट फॉर्म भरण्यासाठी दिनांक १७ जुलै २०२० ते १२ वी ची मूळ गुणपत्रिका मिळाल्यानंतर पुढील ०३ दिवसापर्यंत संकेतस्थळ उपलब्ध असेल. मेरिट फॉर्म भरल्यानंतर विद्यार्थ्यांनी मेरिट फॉर्म प्रिंट काढून जपून ठेवावी.
- प्रथम गुणवत्ता यादी मेरिट फॉर्म भरण्याच्या अंतिम तारखेनंतर दोन दिवसांनी सायंकाळी ०४ वाजता संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल .
- निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत संकेतस्थळाला भेट देवून प्रवेश फॉर्म भरावा.
- प्रवेश फॉर्म भरताना मुळ गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला, गॅप सर्टिफिकेट, आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, बँक पासबुक,रहिवाशी दाखला(डोमिसाईल),जात वैधता प्रमाणपत्र नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र,इत्यादी कागदपत्रे स्कॅन करून जोडावी. (स्कॅन ओरीजनल कागद पत्रावरूनच करावे)
- मेरिट फॉर्मची प्रत मूळ गुणपत्रिकेसह शाळा सोडल्याचा दाखला व गॅप सर्टिफिकेट इत्यादी संकेतस्थळावर अपलोड करावे.
- प्रवेश फॉर्म भरल्यानंतर तो प्रवेश कमिटी कडून प्रमाणित झाल्यानंतर संकेतस्थळाला भेट देवून **पेमेंट गेट-वे** पर्याय निवडून ऑन लाईन प्रवेश फी भरावी.
- प्रवेश फॉर्म प्रमाणित करण्यासाठी महाविद्यालयात येण्याची **आवश्यकता नाही**.
- प्रवेश फी भरल्याची ऑनलाईन पावती जपून ठेवावी.
- प्रवेश फॉर्म भरून आपला फॉर्म महाविद्यालयात प्रत्यक्ष वेळेत जमा करतेवेळी मुळ गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला, गॅप सर्टिफिकेट, जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्ड, आधार कार्ड, जात वैधता प्रमाणपत्र, बँक पासबुक, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, विद्यार्थी सुरक्षा फॉर्म व मेडिकलेम फॉर्म इत्यादी कागदपत्रांच्या छायांकीत प्रतीची पूर्तता संबंधित विद्यार्थ्यांनी करावी अन्यथा अपूर्ण कागदपत्र असल्यास स्कॉलरशिपचा फॉर्म भरता येणार नाही याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.
- प्रवेश फॉर्म आवश्यक कागदपत्रे **जोडून ज्या दिवशी महाविद्यालय सुरु होईल त्या दिवशी** महाविद्यालयाच्या खिडकीवर जमा करावा.
- आपला फॉर्म महाविद्यालयात जमा करणे सर्व विद्यार्थ्यांना बंधनकारक राहिल.

- प्रथम वर्ष कला साठी ८४०, वाणिज्य वर्गासाठी ९६०, विज्ञान वर्गासाठी ४८०, बायोटेक्नॉलॉजी-४५, कॉम्प्युटर सायन्स - १६०, बी.सी.ए-८०, बी.बी.ए-८०, बी.व्होक(Interior design)-५०, Animation-३०, B.Voc(Printing technology)-५०, B.Voc(Mass media)-५०, B.Voc(Direct and indirect tax)-५०, B.Voc (Dramatics)-५०, जागा उपलब्ध आहेत.
- विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी खालील महाविद्यालयच्या संकेतस्थळाला भेट द्यावी

अ.न.	तपशील	कालावधी
1.	ONLINE मेरीट फॉर्म भरण्यासाठी संकेतस्थळावरील लिंक उपलब्धता	दिनांक १७ जुलै २०२० ते १२ वीची मूळ गुणपत्रिका मिळाल्यानंतर पुढील ०३ दिवस
2.	पहिली गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणे	प्रथम गुणवत्ता यादी मेरीट फॉर्म भरण्याच्या अंतिम तारखेनंतर दोन दिवसांनी सायंकाळी ०४ वाजता प्रसिद्ध होईल.
3.	पहिल्या गुणवत्ता यादीतील प्रवेश	गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाल्यानंतर पुढील तीन दिवस
4.	दुसरी गुणवत्ता यादी प्रसिद्ध	पहिल्या गुणवत्ता यादीची मुदत संपल्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी सहा वाजता.
5.	दुसऱ्या गुणवत्ता यादीतील प्रवेश	दुसरी प्रवेश यादी प्रसिद्ध झाल्यानंतर पुढील तीन दिवस
6.	तिसऱ्या गुणवत्ता यादी प्रसिद्ध	दुसऱ्या गुणवत्ता यादीची मुदत संपल्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी सहा वाजता
7.	तिसऱ्या गुणवत्ता यादीतील प्रवेश	गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाल्यापासून पुढील तीन दिवस

सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की के.टी.एच.महाविद्यालयात प्रवेश प्रक्रिया पूर्ण करताना खालील सूचनांचे पालन करावे.

- विद्यार्थ्यांनी सर्व प्रथम आपली नोंदणी करावी. त्यात वापरलेला ई-मेल हा त्या विद्यार्थ्यांचाच असावा.
- आपला स्वतःचा जीमेल (Gmail) आणि पासवर्ड वापरावा.
- विद्यार्थ्यांनी स्वतःचा ई-मेल व पासवर्ड लक्षात ठेवावा व इतर कोणाचाही ई-मेल व पासवर्ड देऊ नये
- प्रथम मेरीट फॉर्म महाविद्यालयाने ठरवून दिलेल्या तारखांनाच भरावेत.
- मेरीट फॉर्म भरण्याची मुदत संपल्यानंतर गुणवत्ता यादी महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल
- त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांचा प्रथम गुणवत्ता यादीमध्ये नंबर असेल त्यांनीच आपण नोंदणी केलेल्या ई-मेल व पासवर्डच्या आधारे प्रवेश फॉर्म भरावा.
- प्रवेश फॉर्म भरताना आपली माहिती अचूक असावी.
- प्रवेश फॉर्म भरून जमा केल्यानंतर ती माहिती पडताळणी प्रवेश समिती कडे जाईल. प्रवेश समिती त्या प्रवेश फॉर्मला ऑनलाइन मान्यता देईल.
- प्रवेश समितीकडून मान्यता मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेश फी भरावी.
- प्रवेश फी भरल्याची ऑनलाईन पावती जपून ठेवावी व प्रवेश फॉर्म व आवश्यक कागदपत्रे जोडून ज्या दिवशी महाविद्यालय सुरु होईल त्या दिवशी महाविद्यालयाच्या खिडकीवर जमा करावा.
- आपला फॉर्म महाविद्यालयात जमा करणे सर्व विद्यार्थ्यांना बंधनकारक राहिल.

डॉ.व्ही.बी.गायकवाड
प्राचार्य